



खडकेश्वर वाचनालय महानगरपालिका, औरंगाबाद

महानगरपालिका वाचनालय खडकेश्वर वाचनालय चे उदघाटन नगर परिषद अस्तित्वात असताना दि 30/10/1955 मध्ये झाले त्यानंतर नवी इमारत 01/01/1999 मध्ये झाली.

संध्या एकदर 22 वाचनालय लहान व मोठे आहेत. त्यात 5 ठिकाणी पुस्तक देव घेव चालते तर 17 ठिकाणी वाचन कक्ष आहेत.

खडकेश्वर वाचनालय मध्ये जवळपास 22 वर्तमान पत्र येतात 14 साप्तहिके, 9 पाक्षीके, तर 69 मासिके येतात.

वाचनालयाची इमारत दोन मजली आहे. वाचनालयाचे बांधलेले क्षेत्रफळ 16,600 चौ.मि. आहे.

वाचनालयात जवळपास 1 लाख पुस्तके आहेत ज्यामध्ये नाटक, कथा, कांदब-या, आत्म चरित्र, धार्मिक ग्रंथ, नकाशे, चरीत्रे, लेख, रामायण, महाभारत लेखकाचे नावे सांगायचे झाले तर पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिराजदार, बाबा कदम, सुहास शिरवाळकर कवी बाल कवी, मंगेश पाडगांवकर तसेच जुने लेखक संपादक, कुमार केतकर, अचार्य अत्रे गाजलेले ग्रंथ जसे की छावा, युगंधर, राजश्री, शहेनशहा, महानायक भृगू सहिता, ययाती पानीपत.

वाचनालयामधील अनुवादीत लहान मोठयाना आवडणारी अनुवादीत पुस्तके जसे की

1. हॅरी पॉटर पुस्तकाचा संच
2. शेरलॉकहोम्स पूर्ण संच

आजकालच्या, टी.व्ही, मोबईल, इंटरनेट च्या युगात वाचक थोडे कमी झाले असतील पण खरे वाचक पुस्तका पासुन दुर जाऊच शकत नाहीत.

इथे दोन तीन म्हणी लागु होतात.

- 1 वाचाल तर वाचाल
- 2 पुस्तके हेच खरे मित्र
- 3 मुल शिकली प्रगती झाली.

महानगरपालिका वाचनालय हे शहराच्या मध्य ठिकाणी आहे जिथुन शाळा, कॉलेज, रहदारीचे सर्व वहाने जसे बस रिक्शा, दुचाकी, चार चाकी वहाने येऊ शकतात.

वाचनालयात पत्ता
महानगरपालिका वाचनालय
खडकेश्वर मंदिरा समोर,
अंजली टॉकीज,च्या बाजुला
खडकेश्वर, औरंगाबाद
(पिन कोड नं. 431001)

महानगरपालिका खडकेश्वर वाचनालयास एकदा आवश्यक भेट देणे व सभासद होणे. वाचनालयाचे अनामत रक्कम 200/- रुपये, प्रवेश फी 20/- रुपये, वार्षिक वर्गणी 120/- रुपये, सगळे मिळुन 340/- रुपये एकदाच भरा व वर्ष भर वाचनालयात पुस्तक किंवा मासिक (एक वेळस एकच) बाकीची माहिती फार्म मध्ये दिलेले आहे. आपले सहर्ष स्वागत आहे.